

ब्रांच कोड शाखेचे नाव

अर्जदाराचे तपशील

अ.क्र.	कर्जदार प्रकार	नाव	ग्राहक आयडी (विद्यमान ग्राहक असल्यास)	मुख्य अर्जदाराशी संबंध	फॉर्म क्र.
1	मुख्य अर्जदार				
2	सह-अर्जदार/ हमीदार				
3	सह-अर्जदार/ हमीदार				
4	सह-अर्जदार/ हमीदार				
5	सह-अर्जदार/ हमीदार				
6	सह-अर्जदार/ हमीदार				

 मुख्य अर्जदाराचे
छायाचित्र सोबत
त्यावर
सही/अंगठ्याचा ठसा

वैयक्तिक अर्जदाराचे तपशील

श्री. ☐ श्री. ☐ कुमारी. ☐ सौ. ☐ डॉ. ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

पूर्ण नाव (केवायसी नुसार) प हि ला म ध ला शे व ट चे

लग्नापूर्वीचे नाव (असल्यास)

वडिलांचे/पतीचे नाव

आईचे नाव

जन्मतारीख DD MM YEAR वैवाहिक स्थिती ☐ विवाहित ☐ अविवाहित ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

लिंग ☐ पुरुष ☐ महिला ☐ तृतीय पंथी / Trans Gender अवलंबितांची संख्या वाषिर्क उत्पन्न ₹

धर्म ☐ महिला ☐ मुस्लिम ☐ ख्रिश्चन ☐ शीख ☐ पारशी ☐ जैन ☐ बौद्ध ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

जात ☐ एससी ☐ एसटी ☐ ओबीसी ☐ सामान्य ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

ओळखीचा पुरावा (Pol) आणि पत्त्याचा पुरावा (PoA)

(खालीलपैकी कोणत्याही एक Pol/PoA ची स्वयं-साक्षात्कृत प्रत जमा करणे आवश्यक आहे)

ओळखीचा पुरावा (Pol) पत्त्याचा पुरावा (PoA) (यासाठी दिला - सध्याचा पत्ता / कायमस्वरूपी पत्ता)

A-पासपोर्ट क्रमांक पासपोर्ट मुदत समाप्ती तारीख DD MM YEAR

B-मतदार ओळखपत्र C-पॅन क्रमांक (अनिवार्य) किंवा फॉर्म 60 (जर पॅन उपलब्ध नाही) होय

D-वाहन चालवण्याचा परवाना वाहन चालवण्याचा परवाना मुदत समाप्ती तारीख DD MM YEAR

E-युआयडी (आधार) X X X X X X X X F-नरेगा जॉब कार्ड

(केंद्र सरकारद्वारे अधिसूचित कोणतेही कागदपत्र)

ओळखीचा पुरावा [Pol] भरण्याबाबत स्पष्टीकरण आणि मार्गदर्शक सूचना:

- जर ओळखीचा पुरावा म्हणून वाहन चालवण्याचा परवाना अथवा पासपोर्ट सादर केला असेल तर समाप्तीची तारीख नमूद करणे अनिवार्य आहे.
- जर 'Z- इतर (केंद्र सरकार द्वारे अधिसूचित कोणतेही कागदपत्र)' यावर खूण केली असेल तर ओळख / संदर्भ क्रमांक नमूद करा.

दस्तावेज कोड - तपशील:

- केंद्र/राज्य सरकारी विभाग, वैधानिक/नियामक अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, शेड्युल्ड कमशियल बँक, आणि सार्वजनिक आर्थिक संस्थांद्वारे जारी केलेले अर्जदाराचे छायाचित्र असलेले ओळखपत्र.

पत्त्याचा पुरावा [PoA] - सध्याच्या/कायमच्या पत्त्याचे तपशील भरण्याबाबत स्पष्टीकरण आणि मार्गदर्शक सूचना:

- पत्त्याचा पुरावा फक्त तेव्हाच जमा करायचा आहे जर ओळखीच्या पुराव्यावर पत्ता नाही किंवा ओळखीच्या पुराव्यानुसार पत्ता अवैध आहे किंवा अंमलात नाही.

बिगर-वैयक्तिक अर्जदाराचे तपशील (लागू असल्यास)

संस्थेचे नाव

स्थापनेची तारीख DD MM YY व्यवसायातील वर्षांची संख्या पॅन/जीआयआर क्र. (अनिवार्य) जोएसटी क्र.

वार्षिक उलाढाल ☐ ₹ 0-5 लाख ☐ ₹ 5-10 लाख ☐ ₹ 10-25 लाख ☐ ₹ 25 लाख-1 कोटी. ☐ ₹ 1 कोटी.-5 कोटी ☐ ₹ 5 कोटी.-10 कोटी ☐ ₹10 कोटीपेक्षा अधिक

कंपनी/संस्थेचा प्रकार (पगारदार व्यतिरिक्त) ☐ भागीदारी ☐ प्रायवेट लिमिटेड. ☐ प्रोप्रायटरशिप ☐ पब्लिक लिमिटेड ☐ सार्वजनिक क्षेत्र ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

एलईआय सीआयएन उद्यम नोंदणी प्रमाणपत्र

झेड श्रेणी 1. अर्जदार झेड श्रेणी निर्धारित आहे का (☐ होय / ☐ नाही) 2. असल्यास, अर्जदार युनिटद्वारे प्राप्त श्रेणी (योग्य श्रेणीवर खूण करा) ☐ ब्रॉझ ☐ सिल्वर ☐ गोल्ड ☐ डायमंड ☐ प्लॅटिनम

इतर तपशील

शैक्षणिक पात्रता ☐ पदवीपूर्व ☐ पदवी ☐ पदव्युत्तर ☐ व्यावसायिक ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

व्यवसायाचा प्रकार ☐ S-नोकरी / पगारदार (☐ खाजगी क्षेत्र ☐ सार्वजनिक क्षेत्र ☐ सरकारी क्षेत्र) ☐ O-इतर ☐ व्यावसायिक ☐ स्वयं-रोजगार ☐ निवृत्त ☐ गृहिणी ☐ विद्यार्थी)

☐ B-व्यवसाय ☐ X-वर्गीकृत नाही

उत्पन्नाचे स्रोत (प्राथमिक) ☐ पगार ☐ व्यवसायाचे उत्पन्न ☐ गुंतवणुकीतून उत्पन्न ☐ शेती ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

पगारदार असल्यास, इथे नोकरी करतात ☐ भागीदारी ☐ प्रायवेट लिमिटेड. ☐ प्रोप्रायटरशिप ☐ पब्लिक लिमिटेड ☐ सार्वजनिक क्षेत्र ☐ सरकारी

☐ मल्टी नॅशनल ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

स्वयं-रोजगार व्यावसायिक प्रकार ☐ डॉक्टर ☐ सीए/सीएस ☐ वकील ☐ आर्किटेक्ट ☐ इंजीनियर ☐ सल्लागार ☐ शेतकरी ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

उद्योगाचा प्रकार (स्वयंरोजगार) ☐ उत्पादन ☐ बांधकाम ☐ एनबीएफसी ☐ विना नफा संस्था ☐ सूक्ष्म उद्योग ☐ व्यापार

☐ सेवा ☐ सरकार ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

शेतकरी (लागू असल्यास) ☐ भूमीहीन मजूर ☐ 2.5 एकरांपेक्षा कमी जमीन ☐ 2.5-5 एकर जमीन ☐ 5 एकरांपेक्षा अधिक जमीन

☐ पट्टेदार शेतकरी ☐ तोंडी करार केलेले पट्टेदार ☐ वाटेकरी

वास्तव्याच्या पत्त्याचे तपशील

☐ पसंतीचा टपाल पत्ता

सध्याच्या पत्त्यावरील वर्ष/ महिने

YY MM

पत्त्याची ओळ 1 पत्त्याची ओळ 2

शहर जिल्हा

Tehsil/तालुका गाव

राज्य पिन कोड देश

वास्तव्याच्या ठिकाणच्या संपर्काचे तपशील

देशाचा कोड एसटीडी कोड दूरध्वनी क्र. मोबाईल

ईमेल आयडी

वास्तव्याचा प्रकार ☐ स्व-मालकीचे ☐ भाड्याचे ☐ कंपनी निवास ☐ पैतृक

कार्यालयीन पत्ता ☐ पसंतीचा टपाल पत्ता सध्याच्या संस्थेतील वर्षाची संख्या एकूण कामाचा अनुभव वर्षे

संस्था/ कंपनीचे नाव पद

पत्त्याची ओळ 1

पत्त्याची ओळ 2

शहर जिल्हा

तालुका गाव

राज्य पिन कोड देश

कार्यालयीन संपर्काचा तपशील

देशाचा कोड एसटीडी कोड दूरध्वनी क्र. कसटेशन

ईमेल आयडी (अधिकृत) मोबाईल

कायमस्वरूपी पत्ता ☐ वास्तव्याच्या पत्त्यासमान

पत्त्याची ओळ 1

पत्त्याची ओळ 2

शहर जिल्हा

तालुका गाव

राज्य पिन कोड देश

एसटीडी कोड दूरध्वनी क्र.

☐ एफएटीसीओ-सीआरएस घोषणापत्र (खूण करा (✓) लागू होत असल्यास, व्यक्तिगत/बिगर-व्यक्तिगत अर्जदार)

भारताबाहेरील अधिकारक्षेत्रातील/क्षेत्रातील कर आकारणीसाठी निवासस्थान ☐ होय ☐ नाही

कृपया लक्षात घ्या की वरील चौकटीत खूण केलेली असेल तर एफएटीसीए-सीआरएस घोषणा हा फॉर्म संपूर्णपणे भरून व सही करून कर्जाच्या अर्जासोबत जमा करा.

मालमत्ता आणि दायित्वे

तपशील	अर्जदाराचा अ.क्र.		1		2		3		4		5		6	
	क्र.	मूल्य (₹)	क्र.	मूल्य (₹)	क्र.	मूल्य (₹)	क्र.	मूल्य (₹)	क्र.	मूल्य (₹)	क्र.	मूल्य (₹)	क्र.	मूल्य (₹)
मालमत्ता														
(I) चल:														
दूभती जनावरे														
नांगरणी करणारी जनावरे														
इतर जनावरे/ पक्षी														
(II) शेतीची यंत्रे:														
ट्रॅक्टर टिलर्स														
ऑईल इंजिन/ इलेक्ट्रिकल मोटर/ पंप सेट														
पावर/ कंबाइन हार्वेस्टर/ वाहतूकीचे वाहन														
अन्य														
(III) अचल:														
स्वतःची शेतीची जमीन														
घर/ इमारत (यामध्ये शेतीच्या जमिनीचा समावेश आहे)														
फार्म शेड (ट्रॅक्टरचा शेड/ गुरांचा/ शेतीसाठी शेड)														
गोदाम														
दुकान/ वर्कशॉप														
इतर दुसरी मालमत्ता (व्यावसायिक/निवासी)														
(IV) तरल मालमत्ता:														
तरल मालमत्ता I														
तरल मालमत्ता II														
अन्य														
(V) ठेवी/ एनएससी/ केव्हीपी														
(VI) इतर दुसरे														
A. एकूण मालमत्ता														
	क्र.	थकबाकी (₹.)	क्र.	थकबाकी (₹.)	क्र.	थकबाकी (₹.)	क्र.	थकबाकी (₹.)	क्र.	थकबाकी (₹.)	क्र.	थकबाकी (₹.)	क्र.	थकबाकी (₹.)
दायित्वे														
(I) सामाजिक ऋण:														
(II) इतर बँक:														
(III) आमची बँक:														
(IV) इतर:														
B. एकूण दायित्वे (I+II+III+IV)														
निव्वळ संपत्ती (A-B)														

संचालनाची पद्धत (अनिवार्य)
☐ एकल ☐ संयुक्त (डेबिट कार्ड दिले जाणार नाही) ☐ दोघांपैकी एक किंवा हयात ☐ प्रथम किंवा हयात ☐ इतर (कृपया स्पष्ट करा)

 रुपये किसान क्रेडिट कार्ड - स्मार्ट कम डेबिट कार्ड (फक्त केसेसी कर्जासाठी) ☐ होय ☐ नाही धनादेश पुस्तिका ☐ होय ☐ नाही

सुविधेचे तपशील

कॅश क्रेडिट	सीसी/ओडी - I	सीसी/ओडी - II	सीसी/ओडी - III
उद्देश्य/अंतिम वापर			
रुपयांमध्ये रक्कम			
व्याज लागू होण्याची वारंवारता	M / Q / HY / Y	M / Q / HY / Y	M / Q / HY / Y
मुदत कर्ज	टीएल - I	टीएल - II	टीएल - III
उद्देश्य/अंतिम वापर			
रुपयांमध्ये रक्कम			
प्रकल्पाचा खर्च			
देऊ केलेली मार्जिन			
परतफेडीची वारंवारता	M / Q / HY / Y	M / Q / HY / Y	M / Q / HY / Y

विद्यमान बँक संबंधाविषयी तपशील

 होय ☐ नाही ☐

अ. क्र.	संस्थेचे नाव (बँक/सहकारी/सोसायटी/ पीए सीएस/ इतर)	खातेधारकाचे नाव	सुविधेचा प्रकार (सीसी/टीएल)	कर्जाचा उद्देश्य	₹ मध्ये मंजूर मर्यादा	₹ मध्ये वर्तमान थकबाकी	हप्त्याची रक्कम वर्तमान आर्थिक वर्ष	हप्त्याची वारंवारता (M/Q/HY/Y)	देऊ केलेले प्रतिभू	खात्याची पद्धत
1										
2										
3										
4										
5										
6		एकूण								

कुटुंबाचे तपशील

	कुटुंबातील सदस्यांचे नाव	वर्षामध्ये वय	नाते (पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, पती, इतर)	अवलंबित आहे (होय/नाही)	वार्षिक उत्पन्न अंदाजित	पत्ता मुख्य अर्जदार सारखाच (होय/नाही)	जर नाही कृपया पत्ता सांगा
1							
2							
3							
4							
5							

जमिनीचे तपशील

अ. क्र.	मालकाचे नाव	मालकीची की भाड्याची	गाव	तालुका	जिल्हा	म.स. क्र./ भूमापन क्र.	क्षेत्रफळ (एकर मध्ये)	यापैकी सिंचनाखालील (%)	सिंचनाचे स्रोत
1									
2									
3									
4									
5									
6									
7									
8									
						एकूण			

सुरक्षा तपशील

सुरक्षेचा प्रकार (प्राथमिक/तारण)	सुविधा प्रकार (कॅश क्रेडिट/ मुदत कर्ज/ दोन्ही)	शुल्क प्रकार (नजरगहाण/ घोषणात्मक शुल्क/गहाण/ धारणाधिकार/अभिहस्तांकन)	सुरक्षा मालकाचे नाव	खाते क्र	सुरक्षेचे वर्णन	सुरक्षा मूल्य (₹ लाखामध्ये)

कागदपत्रांची पडताळणी सूची (अर्जदार व सह-अर्जदारांसाठी)

पुर्व-मंजूर कागदपत्रे

1. स्वयं-प्रमाणित ओळखीचा पुरावा आणि वयाचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, वैध वाहन चालपत्राचा परवाना)*
2. स्वयं-प्रमाणित परयाचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, वैध वाहन चालपत्राचा परवाना इत्यादी)*
3. अर्जदाराची स्वयं-प्रमाणित जमिनीची कागदपत्रे
4. स्वयं-प्रमाणित खात्याचे स्टेटमेंट, लागू असल्यास (किमान शेवटच्या दोन वर्षांची): जारी करणाऱ्या बँकेद्वारा रीतसर सही केलेले/ किंवा जारी केलेली संगणकीकृत प्रत
5. कृषी किंवा संलग्न कामांचा उत्पन्नाचा पुरावा जर लागू होते
6. मुदत कर्जासाठी प्रकल्पाचा अहवाल/अनुमोदित खर्च अहवाल जर लागू होते
7. दरपत्रक जर लागू होते
8. स्वयं-प्रमाणित बिगर शेती मालमत्ता कागदपत्रे जर लागू होते

9. स्वयं-प्रमाणित तरल सुरक्षा पत्रे/कागदपत्रे जर लागू होतात
10. कोणत्याही विद्यमान बँकिंग सुविधेचे मंजूरी पत्र जर लागू होतात
11. शेवटच्या 3 वर्षांचे स्वयं-प्रमाणित आयटीआर/फॉर्म 16 जर लागू होतात
12. प्रत्येक प्रकरणानुसार आवश्यक असेल त्यानुसार इतर दुसरे कागदपत्र / माहिती.

मंजुरीनंतरची कागदपत्रे

1. कृषीव्यवसाय कर्ज करार पुस्तिका आणि किटमध्ये संलग्न इतर कागदपत्रे
2. मंजूरी पत्राची रीतसर स्वीकार्य प्रत
3. गहाण खत जर लागू होत
4. प्रत्येक प्रकरणानुसार आवश्यक असेल त्यानुसार इतर दुसरे कागदपत्र/माहिती.
- *टीप :- आवश्यक असल्यास कोणतेही अतिरिक्त दस्तऐवज मिळविण्याचा अधिकार आरबीएल बँकेकडे राखीव आहे आणि त्याची माहिती अर्जदाराला आणि/किंवा सह-अर्जदाराला आणि/किंवा हमीदाराला दिली जाईल.

A) किरकोळ कर्जाच्या अर्जाचा फॉर्मसाठी सर्वसाधारण घोषणापत्र

1. मी/आम्ही प्रमाणित करतो/करते की या अर्जामध्ये मी/आम्ही दिलेली माहिती खरी, अचूक आणि पूर्ण आहे आणि आरबीएल बँकेकडून (बँक) कोणतीही महत्वाची माहिती लपवून ठेवली/ढवली गेली नाही. मी/आम्ही सहमत आहे/आहोत की बँकेला हे थेट किंवा कोणत्याही तृतीय पक्ष एजंटद्वारे सत्यापन करण्याचा अधिकार आहे.मी/आम्ही पुष्टी करतो/करते की वित्त/बँक स्टेटमेंट/शीर्षक/कायदेशीर कागदपत्रे इत्यादींच्या संलग्न प्रती माझ्या/आमच्या कर्जाच्या अर्जासाठी मी/आम्ही जमा केल्या आहेत आणि या खऱ्या प्रती आहेत हे प्रमाणित करतो/करते. या संदर्भात इतर कोणत्याही स्रोताकडून कोणतीही माहिती मिळविण्याचा बँकेचा अधिकार मी/आम्ही मान्य करतो/करते.
2. मी/आम्ही समजतो/समजते की जर नमूद केलेली सर्व माहिती अशा कोणत्याही सुविधेचा आधार असेल जी बँक मला/आमहाला तिच्या विवेकबुद्धीनुसार देण्याचे ठरवेल. मी/आम्ही पुढे सहमत आहे/आहोत की मला/आमहाला पुरवण्यात येणारी कोणतीही सुविधा वेळोवेळी लागू होणाऱ्या बँकेच्या नियमांद्वारे नियंत्रित केली जाईल. मला/आमहाला देण्यात येणाऱ्या सुविधेच्या/सुविधांच्या अटी व नियमांनी मी/आम्ही बांधील असो/असू. मी/आम्ही बँकेला लागू होतील त्यानुसार कोणतीही फी, शुल्क, व्याज इत्यादी बँकेतील माझ्या कर्ज खात्यातून काढण्यासाठी अधिकृत करतो/करते.
3. मी/आम्ही माझ्या/आमच्या निवासी किंवा व्यावसायिक पत्त्यामधील कोणत्याही बदलाविषयी किंवा माझ्या पत्रवात्रेला प्रभावित करणाऱ्या कोणत्याही अशा बदलाविषयी आरबीएल बँकेला लिखित स्वरूपात कळवेन/कळवू.
4. मी/आम्ही समजतो/समजते की अर्जासोबत जमा केलेली छायाचित्रे आणि कागदपत्रे स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार आरबीएल बँकेने राखून ठेवला आहे आणि ते मला/आमहाला परत करणार नाही.
5. मी/आम्ही समजतो/समजते की या कर्जाची मंजूरी केळ आरबीएलच्या विवेकबुद्धीनुसार आणि आरबीएल बँकेच्या आवश्यकतेनुसार माझ्या/आमच्या आंतर्यक कागदपत्रांची आणि इतर औपचारिकतांची पूर्तता केल्यावर आहे.
6. मी/आम्ही सहमत आहे/आहोत आणि पुष्टी करतो/करते की सार सुविधे यासाठी वापरली जाणार नाही

i. भांडवल वापरासाठी उपकरणांमध्ये गुंतवणूक करणे किंवा कोणत्याही स्टेट किंवा बँकादरेशीर किंवा समाजविघातक हेतू साठी किंवा अप्रौढन कर्मी करणारे पदार्थ (ओडीएडी) वापरणारे/निर्मणे करणाऱ्या नवीन युनिट्समधील किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सीएफसी) वापरणाऱ्या नवीन एयरोसोल युनिट्समधील गुंतवणूकीसाठी.

ii. कच्चे सोने, सोन्याची लगड, सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी, गोल्ड एक्स्चेंज ट्रेड फंड्सचे युनिट्स, (ईटीएफ), गोल्ड म्युच्युअल फंड्सचे युनिट्स सारख्या कोणत्याही स्वरूपातील सोने खरेदीसाठी, किंसात विकास पत्र (केवीपी) आणि राष्ट्रीय बचत योजना (एसएससी) सारख्या लघु बचत साधनांच्या साधनानासाठी सुविधा.
7. मी/आम्ही कोणत्याही वैधानिक किंवा कायदेशीर कमतरतांनी रस्त नाही आणि/किंवा बंधनकारक करारामध्ये प्रवेश करण्यास असमर्थ आहे. जर कर्जदार एक नैसर्गिक व्यक्ती आहे, म्हणजेच कर्जदार एक प्रौढ आहे/आहेत आणि सुदृढ मनाचा आहे/आहेत आणि करार करण्यासाठी सक्षम आहे/आहेत.
8. मी/आम्ही पुष्टी करतो/करते कि आमच्या विरुद्ध कोणतीही दिवाळखोरी/समापन/बरखास्तीची कार्यवाही किंवा कोणतीही फौजदारी कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही आणि/किंवा आमच्या विरुद्ध प्रसिधित नाही आणि आमहाला कोणत्याही न्यायालय किंवा इतर प्राधिकरणात कोणीही दिवाळखोर ठरवले नाही किंवा आमच्या मार्गमळेसाठी प्राप्तकर्ता, प्रशासक, विशिष्ट किंवा तत्सम अधिकारी नियुक्त केले गेले नाहीत.
9. मी/आम्ही राजकीयपद्धत्या अनावृत व्यक्ती/ राजकीयपद्धत्या अनावृत व्यक्तीशी (वेळोवेळी भारतीय रिझर्व बँकेने स्पष्ट आणि सुधारणा केल्यानुसार) संबंधित नाही.
10. मला/आंम्ही समजते/ समजते की कर्जाची मुदत/परतफेड/व्याज/इतर अटी व नियम कर्जाचा निष्कर्ष होण्यास उशीर झाल्यामुळे, मुद्रा बदलाच्या परिस्थितीत किंवा इतर कोणत्याही वैधानिक किंवा नियामकांच्या कारणास्तव बदलांच्या किंवा आरबीएल बँकेच्या विवेकबुद्धीनुसार आहे. आरबीएल बँक कर्जाच्या अटीची फरतपरासणी करण्याचा आणि त्यांना योग्य वाटेल त्या प्रमाणात सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवते.
11. माझ्याकडे/आमच्याकडे कोणताही विद्यमान ग्राहक आयडी किंवा वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त कोणताही ग्राहक आयडी नाही, आणि अन्यथा अडळत नाही. आरबीएल बँकेने मला/आमहाला कोणतीही पूर्वसूचना न देता, त्याच्या निर्णयानुसार ग्राहक आयडी एकाच ग्राहक आयडी अंतर्गत एकत्रित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
12. आम्ही/आम्ही समजते/ समजते की कर्जाचा नियम क्रेडिट मोडेवर आधारित आहे ज्यामध्ये कर्जाचा इतिहास परतफेडीचा ट्रॅक रकॉर्ड, बँकेचा संदर्भ, व्यवसाय स्थिती आणि रोज वगैरे विश्लेषण यासारख्या घटकांचा समावेश आहे ज्याचे वैयक्तिक चर्चा आणि कागदपत्रे यांच्या संशोधनाने अनुमत्यापत्र केले जाते.
13. मी/आम्ही याची देखील पुष्टी करतो/करते की मला/आमहाला बँकेने किंवा तिच्या प्रतिनिधींपैकी कोणीही कर्जाच्या प्रमाणमंजुरी प्रक्रियेबाबत (किंवा) कोणत्याही मार्गच्युतीचे/मागीरीचे वजन दिलेले नाही. पुढे आम्ही आरबीएल बँकेच्या कोणत्याही प्रतिनिधीला (किंवा) इतर कोणत्याही तृतीय पक्षाला या कर्ज अर्जासोबत किंवा त्याच्या संबंधात रोख, बैअर चेक किंवा वस्तू स्वरूपात कोणतेही भ्रष्टाण केलेला नाही.
14. मी/आम्ही समजतो/समजते की मला/आमहाला कर्ज/अग्रिम/इतर बिगर-निधी-आधारित कर्ज सुविधा देण्याच्या संदर्भात, एक पूर्व अट म्हणून, आरबीएल बँकेला माझ्या/आमच्या संदर्भात, माझ्या/आमच्या द्वारे लाभ घेतलेल्या/ घ्यायच्या कर्ज सुविधेची, माझ्यावर/आमच्यावर गृहीत/ गृहीत धरण्याच्या बंधनाची, त्या संदर्भात आणि माझ्या/आमच्यावरील कसूरच्या, कोणतेही असल्यास, निर्दिष्टासाठी केलेली माहिती आणि डेटा बँकेद्वारे उघड करण्याच्या संमतीची आवश्यकता आहे. त्यानुसार, मी/आम्ही सहमत आहे/आहोत आणि बँकेद्वारे अशा सर्वच किंवा कोणत्याही, (i) माझ्या/आमच्या संदर्भातील माहिती आणि डेटा, (ii) माझ्या/आमच्या द्वारे घेतलेल्या/ घ्यायच्या कोणत्याही कर्ज सुविधेच्या संदर्भात माहिती किंवा डेटा आणि (iii) माझ्या/आमच्या अशा दाखिल्याची पूर्तता करण्यात माझ्या/आमच्या द्वारे झालेल्या, कोणतेही असल्यास कसूरची, बँकेला योग्य आणि आवश्यक वाटेल त्यानुसार, क्रेडिट

इंग्लॅंमॅशन ब्युरो (इंझिआ) लिमिटेड (सिबिल) आणि भारतीय रिझर्व्ह बँक / भारत सरकार आणि सिबिल च्या वतीने अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही एजन्सीला उघड करण्याची बँकेला संमती देतो/देते आणि अशी एजन्सी बँकेद्वारे उघड केलेली उल्लेखित माहिती आणि डेटा वापर, प्रक्रिया करू शकते; आणि सिबिल आणि अशाप्रकारे अधिकृत इतर कोणतीही एजन्सी, बँकेला/आर्थिक संस्थाना आणि इतर कर्ज प्रदात्यांना, जसे की या संदर्भात रिझर्व्ह बँकेद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते, विचाराय प्रक्रिया केलेली माहिती आणि डेटा किंवा त्याच्यावतीने तयार केलेली उत्पादने सादर करू शकतात.

15. या अर्जाच्या फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माझ्या/आमच्या मोबाईन/ दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडीवर, माझ्या/आमच्या अर्जाची स्थिती, खात्यातील क्रमांकपत्र, सेवा कॉलस, नियामक अपडेटस (यामध्ये वसुली, सल्लागार आणि शैक्षणिक/माहितीपूर्ण संदेशांचा समावेश आहे) संदर्भित परामर्शपर अहवाल/ फोन कॉलस, ईमेलस तसेच उत्पादन वापराचे संदेश/कॉलस जे बँक वेळोवेळी वाढवेल/करेल, प्राप्त करण्यासाठी मी/आम्ही सहमत आहे/आहोत.
16. मी/आम्ही पुष्टी करतो/करते की मेसेंज वा, श्रीकृ. दुवारे सादर केलेल्या, कर्ज देण्याच्या उद्देश्यासाठी बँकेला माझे/आमचे संपर्काचे तपशील देण्याची/ जमा करण्याची मी/आम्ही संमती दिली आहे.
17. मी या द्वारे माझ्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, ओळख/पत्त्याचा पुरावा प्रमाणित करण्याच्या उद्देश्याने युआयडीएआय (आधार) द्वारे माझ्याद्वारे निवडलेले उत्पादन/सेवा मला देण्यासाठी आरबीएल बँकेकडे संपाद करेल.
19. मी याद्वारे आरबीएल बँकेला अर्जात माझ्याद्वारे दिलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक/ईमेल अ‍ॅड्रेसवर एसएमएस/ईमेलच्या माध्यमाने सौकर्यायसी/जिस्ट्रीफिकड माहिती प्राप्त करण्याची संमती देतो/देते.
20. सौकर्यायसीआर रजिस्ट्रेशन घटनेसमयान कलत मागील ओळख आणि पत्त्याची पडताळणी करण्याच्या उद्देश्यासाठी, सेंट्रल केवायसी रजिस्ट्रर (सौकर्यायसीआर) माझ्या केवायसी नोंदी डाउनलोड करण्यासाठी मी माझी संमती देतो/देते.
21. मी समजतो/समजते कि माझ्या केवायसी नोंदीमध्ये माझ्या केवायसी नोंदी/वैयक्तिक माहिती जसे माझे नाव, पता, जन्मतारीख, पॅन क्रमांक इत्यादीचा समावेश आहे.
20. मी/आम्ही बँकेला, माझ्या/आमच्याकडून पुढे आणूची कोणतीही विशिष्ट संमति किंवा कायदेशीर परवानगी शिवाय, माझ्याद्वारे दिलेली/माझ्याशी संबंधित माहिती/डेटा, आरबीएल बँकेच्या समूह कंपन्या/ सहकारी/ उप कंपन्या/ संलग्न संस्था/ संयुक्त उपक्रम/ अशी कोणतीही व्यक्ती, ज्यांच्यासोबत बँकेद्वारे दिले जाणारे कोणतेही उत्पादन/सेवांच्या मार्केटिंग/पुर्ववर्त/विक्रीच्या उद्देश्यासाठी 'सेवा/उत्पादनांच्या' तरतुदीसाठी बँकेने व्यवस्था केली आहे/करण्याचा प्रस्ताव आहे, सोबत शेअर करण्यासाठी, उघड करण्यासाठी, विनिमय, किंवा कोणत्याही प्रकारे वापरण्यासाठी अधिकार देतो/देते.
21. आरबीएल बँक, वेळोवेळी स्वतः आणि भागीदार/तृतीय पक्षाच्या सहयोगाने किंवा टाय-अपस द्वारे, मार्केटिंग माहिती वाढवण्यासाठी/ आरबीएल बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या उत्पादने, सेवा किंवा प्रमोशनल ऑफर्स/विषयी माहिती देण्यासाठी तुरुहाला संपर्क करण्यासाठी अर्जामध्ये नमूद केलेले तुमचे वैयक्तिक तपशील वापरू इच्छित. खाती तुमची पसंती देऊन तुम्ही आरबीएल बँकेला एसएमएस, फोन कॉलस आणि ईमेलद्वारे, दूरध्वनीशी संपर्क साधण्याची परवानगी देता किंवा नाकारता:

☐ होय, बँक मला संपर्क करू शकते ☐ नाही. बँक मला संपर्क करू शकत नाही
22. माझ्या/आमच्या निवासी/ संपर्काची माहिती/रोजगार मधील बदलांविषयी वेळोवेळी कळवण्याची आणि पुढे अशा बदलाच्या तारखेपारून 30 दिवसांच्या आत अद्ययावत केलेली कागदपत्रे पुरवण्याचे मी/आम्ही वजन देतो/देते.

- B निमा उत्पादनांसाठी संमती:
- शेती

जीवन विमा☐ रुची आहे

मालमत्ता विमा☐ रुची आहे

☐ रुची नाही

☐ नंतर ठरवेल

☐ रुची नाही

☐ नंतर ठरवेल

C. बँकेच्या/इतर कोणत्याही बँकेच्या संचालक/वरिष्ठ अधिकार्यांसोबत संबंधाच्या संदर्भात ग्राहकाचे घोषणापत्र

1. मी आरबीएल बँकेचा/ची संचालक आहे ☐ होय ☐ नाही

2. मी इतर दुसऱ्या बँकेचा/ची संचालक आहे ☐ होय ☐ नाही

3. मी इतर दुसऱ्या बँकेचा/ची संचालक आहे ☐ होय ☐ नाही

4. मी/आम्ही आरबीएल बँक/इतर बँकेच्या संचालकाचे/ आरबीएल बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याचे जवळचा/चीचे नातेवाईक* आहे/आहोत

5. आम्ही एक संस्था** आहोत ज्यामध्ये संचालक (बँकेच्या संचालकाच्या जवळच्या नातेवाईकांसह) / वरिष्ठ अधिकारी (आरबीएल बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याच्या नातेवाईकांसह) संचालक/ भागीदार/ हमीदार/ हितसंबंधित पक्ष**/कर्माचारी आहे किंवा उपकंपनी/सूत्रधारी संपर्क (कर्जादर संस्थेची) जेथे आरबीएल बँक संचालक हे संचालक/ व्यवस्थापकीय एजंट/ व्यवस्थापक/ कर्माचारी/ हमीदार/ उल्लेखनीय हित धारक आहेत

6. मी एका संस्थेमध्ये आरबीएल बँकेच्या संचालकासोबत भागीदार आहे किंवा आरबीएल बँकेचे संचालक माझ्या कोणत्याही कर्ज सुविधेसाठी एक हमीदार आहेत.

*यामध्ये शेड्युलड सहकारी बँकांचे संचालक, म्युच्युअल फंड्स/ व्हॅचर सॅपिटल फंड्सच्या उपकंपनी/विश्वस्त्यांच्या संचालकांचा समावेश आहे.

**संस्थेमध्ये संस्था/कंपनीचा समावेश आहे, संचालक शब्दामध्ये आरबीएल बँक इतर कोणत्याही बँकेच्या संचालकाचा समावेश आहे, हितसंबंधित पक्ष मध्ये उल्लेखनीय हित धारक असलेल्या व्यक्तीचा समावेश आहे/ प्रमुख शेअर धारक आहे/ व्यवस्थापक आहे/ व्यवस्थापकीय जर्ज आहे/ प्रभारी आहे.
- | अ. क्र. | संचालक/वरिष्ठ अधिकारीचे नाव | पद | नाते |
|---------|-----------------------------|----|------|
| | | | |
| | | | |
- मी/आम्ही पुष्टी करतो कि मी/आम्ही वरील घोषणापत्र वाचले आणि समजले आहे, आणि अर्जामध्ये दिलेले तपशील बरोबर आहेत.
- जर वरीलपैकी कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची किंवा दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती देणारी असल्याचे आढळल्यास, मला माहित आहे की त्यासाठी मला जबाबदार ठरवले जाऊ शकते.
- फक्त बँकेच्या वापरासाठी
- आपला ग्राहकास जाणा तपशील (केवायसी)
- अर्जाचा प्रकार*

☐ नवीन

☐ अद्ययावत

केवायसी क्रमांक

(केवायसी अद्ययायतन विनंतीसाठी अनिवार्य)

खात्याचा प्रकार*

☐ सामान्य
- साक्षांकन/ फक्त कार्यालयीन वापरासाठी | प्राप्त कागदपत्रे
- यांच्याद्वारे प्रत्यक्ष पडताळणी केली गेली

ओळख पडताळणी

☐ केले

तारीख

DDMMYY

कर्मचाऱ्याचे. नावकर्मचारी कोड

कर्मचाऱ्याचे पदकर्मचाऱ्याची शाखा
- बँकेचे नाव

अधिकारी/डीएसई/डीएसएची

प्रकरण स्रोत:

☐ डीएसए

☐ शाखा/इतर

डीएसए/कर्मचाऱ्याचे नावडीएसए/कर्मचारी कोड

एलसी कोडएलजी कोडघटना

☐

वैयक्तिक

☐

पॅशनर

☐

आरबीएल कर्मचारी

☐

(आरबीएल बँक व्यतिरिक्त)(माजी/विद्यमान)

ग्राहक प्रकार

☐ वैयक्तिक

☐ एचएनआय

बीएसएआर संस्थेचा प्रकार

व्यवसाय वर्गएमआयएस कोड.1एमआयएस कोड.2

एमआयएस कोड.3एमआयएस कोड.4एमआयएस कोड.5एमआयएस कोड.6

जोखिम वर्गीकरण

☐ L

☐ M

☐ H

बँक अधिकार्याचे नाव (यांच्या द्वारे तपासले)बँक अधिकार्याची सहीकर्मचारी आयडी

कर्मचारी. आयडी

☐ स्टाफ सूचक

स्टाफ आयडी

(फक्त आरबीएल बँक कर्मचाऱ्यांसाठी)

प्रोमो कोड

☐ अंध

☐ निरक्षर

☐ अपंग

☐ पीईपी

☐ पीईपीचा नातेवाईक

☐ दिव्यांग व्यक्ती (डीएपी) लागू होत नाही

☐ लागू होत नाही

शाखा कोड

कर्मचारी आयडी
- 4
- पृष्ठ 4 |

कृषीव्यवसाय कर्ज अर्जाचा फॉर्म बँक प्रत

अर्ज क्र.

अ.क्र.	तपशील	सुधारित - फी आणि शुल्क*
1	अर्जाची फी (कर्जाच्या अर्जावर आकारली जाते)/ विना-परतावायोग्य	₹.3 लाखांपर्यंत:शून्य फक्त कृषी सुरक्षा असलेल्या प्रकरणांसाठी: ₹.1,000 (कर्जाची नोंदणी करतवेळी प्रक्रिया फीमध्ये रक्कम समायोजित केली जाईल), कृषी + बिगर कृषी सुरक्षा असलेल्या प्रकरणांसाठी: * < ₹.50 लाख: ₹.5,000, * > ₹.50 लाख: ₹.10,000,
2	प्रक्रिया फी (कर्जाच्या प्रक्रियेवर आकारली जाते)	मंजूर कर्जाच्या रकमेच्या 2.00% पर्यंत
3	नूतनीकरण फी (मर्यादा नूतनीकरणवर आकारली जाते)	नूतनीकरण कर्जाच्या रकमेच्या 2.00% पर्यंत
4	पर्यवेक्षण/तपासणी शुल्क (6 महिन्यांनी/ वर्षातून दोनदा आकारले जातात)	• ₹.3 लाखांपर्यंत:शून्य • > ₹.3 लाख आणि <= ₹.5 लाख: ₹.500/- • > ₹.5 लाख आणि <= ₹.10 लाख: ₹.1000/- • > ₹.10 लाख आणि <= ₹.25 लाख: ₹.1250/- • > ₹.25 लाख आणि <= ₹.50 लाख: ₹.1500/- • > ₹.50 लाख: ₹.12500/-
5	कागदपत्रे शुल्क (कर्जाच्या प्रक्रियेवर आकारले जाते)	• ₹.3 लाखांपर्यंत:शून्य • > ₹.3 लाख आणि <= ₹.5 लाख: ₹.2,500 • > ₹.5 लाख आणि <= ₹.10 लाख: ₹.3,500 • > ₹.10 लाख : ₹.5,000
6	कॅश क्रेडिट/ओवरड्राफ्ट-ओवरड्राफ्ट शुल्क	जास्तीच्या वापरावर प्रति दिवस 0.0055% + जीएसटी.
7	कॅश क्रेडिट/ओवरड्राफ्ट-मर्यादांची मुदत समाप्ती/ मर्यादांचे बिगर-नूतनीकरण शुल्क	जास्तीच्या वापरावर प्रति दिवस 0.0055% + जीएसटी.
8	मुदत कर्ज अतिदेय शुल्क	ईएमआय/अतिदेय रकमेच्या 2%
9	बांधील शुल्क (फक्त सामान्य सीसी/ओडी मर्यादासाठी)	सक्रिय मर्यादेच्या 25% चा किमान त्रैमासिक सरासरी वापर. जर त्रैमासिक सरासरी वापर सक्रिय मर्यादेच्या 25% पेक्षा कमी आहे, तर वापरातील फरकाच्या 2% इतके बांधील शुल्क.
10	मुदतपूर्व समाप्ती शुल्क	कॅश क्रेडिट/ओवरड्राफ्ट साठी - जर खाते उघडल्याच्या 12 महिन्यांच्या आत कर्ज बंद केले - मंजूर मर्यादेचे 4.00% - जर खाते उघडल्याच्या 12 महिन्यांनंतर कर्ज बंद केले - शून्य मुदत कर्जासाठी - शून्य
11	कायदेशीर, पुर्नताबा आणि आनुषांगिक शुल्क	वास्तविक आकड्यांनुसार
12	बाउन्स चेक/ ईसीएस/ एस आई/ एनएसीएच शुल्क	₹.500 प्रति प्रसंग
13	ना देय प्रमाणपत्र / एनओसीची दुसरी प्रत	₹.250 प्रति प्रसंग
14	सिबिल अहवाल प्रतिसाठी शुल्क	₹.100 प्रति प्रत

या शुल्कांच्या अतिरिक्त प्रचलित दरानुसार लागू कर आणि इतर सरकारी कर, दंड इत्यादी सुद्धा आकारले जातील. वर उल्लेखित दर, फी, शुल्क इत्यादी वेळेवेळी बदल/सुधारणेच्या अधीन आहेत. नवीनतम शुल्कांसाठी, कृपया आमची वेबसाइट www.rblbank.com वर भेट द्या किंवा आरबीएल बँकेच्या प्रतिनिधीला संपर्क करा.

SMA / NPA वर्गीकरण:

कर्जदार खात्याचे SMA तसेच NPA म्हणून वर्गीकरण संबंधित दिवसाच्या दिवस-अखेर प्रक्रियेचा भाग म्हणून केले जाईल. SMA/NPA ची तारीख त्या कॅलेंडर दिवसाच्या दिवस-अखेरमध्ये खात्याची मालमता वर्गीकरण स्थिती दर्शवतील.

SMA/NPA श्रेणी	वर्गीकरणासाठी आधार - मुदत किंवा व्याज भरणा किंवा इतर दुसरी रक्कम जे पूर्णपणे किंवा अंशतः थकीत आहे.
*SMA-0	30 दिवसांपर्यंत
30 दिवसांपर्यंत	30 दिवसांपेक्षा अधिक आणि 60 दिवसांपर्यंत
*SMA-1	60 दिवसांपेक्षा अधिक आणि 90 दिवसांपर्यंत
NPA	कृषी कर्ज: - अल्प कालावधीच्या पीकांच्या प्रकरणी दोन पीक हंगाम (मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक परतफेड) - लदीर्घ कालावधी पीकाच्या प्रकरणी एक पीक हंगाम (वार्षिक परतफेड) बिगर-कृषी/ संलग्न कृषी कर्ज: 90 दिवसांपेक्षा अधिक

*सूचना: पीक हंगाम-आधारित मालमता वर्गीकरण नियमांद्वारे शासित कृषी अग्रिमांना SMA वर्गीकरणावरील सूचनामधून सूट दिली जाईल.

उदाहरण: जर कर्ज खात्याची देय दिनांक 31 मार्च 2021 आहे, या दिवसाच्या आधी संपूर्ण देयक प्राप्त झालेले नाही, तर अतिदेयची तारीख 31 मार्च 2021 असेल. जर खात्यातील थकीत रक्कम कायम राहते, 30 एप्रिल 2021 च्या दिवशी म्हणजेच थकीत रक्कम कायम राहण्याचे 30 दिवस पूर्ण केल्यानंतर या खात्यास SMA-1 म्हणून टॅग केले जाईल. त्यानुसार, त्या खात्यासाठी SMA-1 वर्गीकरणाची तारीख 30 एप्रिल 2021 असेल. त्याचप्रमाणे, जर खात्यातील थकीत रक्कम कायम राहते, तर 30 मे 2021 रोजी त्यास SMA-1 म्हणून टॅग केले जाईल आणि थकीत रक्कम पुढील कायम राहिली, तर त्यास 29 जून 2021 रोजी NPA म्हणून वर्गीकृत केले जाईल.

NPA म्हणून वर्गीकृत केलेल्या खात्यांची श्रेणीवाद: NPA म्हणून वर्गीकृत केलेल्या कर्जदार खात्यांना फक्त तेव्हाच 'मानक' मालमता म्हणून श्रेणीवाद केले जाईल जेव्हा व्याज आणि मुदतलची संपूर्ण थकबाकी कर्जदाराद्वारे भरली जाते. जर कर्जदाराने धनको संस्थेकडून एकपेक्षा अधिक कर्ज सुविधा घेतलेल्या आहेत, कर्ज खाते (खाती) फक्त तेव्हा NPA तून साधारण मालमता वर्गीत श्रेणीवाद केली जातील जेव्हा सर्व कर्ज सुविधा (सुविधा) वर देय असलेले संपूर्ण थकीत व्याज आणि मुदतलची परतफेड केली जाते. अधिक स्पष्टीकरणासाठी, तुम्ही RBI परिपत्रक क्र. RBI/2021-2022/125 DOR.STR.REC.68/21.04.048/2021-22 दिनांक 12 नोव्हेंबर 2021 आणि RBI परिपत्रक क्र. RBI / 2021 - 2022 / 158 DOR. STR. आरईसी 85/21.04.048/2021 - 22 दिनांक 15 फेब्रुवारी 2022.

कर्जदार वरील गोष्टी समजून घेतल्याची पुष्टी करतो/करते आणि घोषित करतो/करते आणि तसेच त्याच्या/तिच्या खात्याच्या वर्गीकरणासाठी वरील मार्गदर्शक तत्वे आणि या मार्गदर्शक तत्वांमध्ये वेळेवेळी आरबीआयकडून केले जाणारे कोणतेही बदल सुद्धा लागू होतील हे मान्य करतो/करते.

व्याज दर (आरओआय): स्थिर दराच्या कर्जासाठी लागू होणारा आरओआय मुदत आणि उत्पादन श्रेणीसह ग्राहकाचे रिस्क प्रोफायलिंग, क्रेडिट ब्युरो स्कोर जोडून निश्चित केला जाईल. अस्थिर दराच्या कर्जासाठी, सध्या घोषित बँकेच्या बाह्य बँचमार्क दर (डॅबीआर) वर मुदत आणि उत्पादनाच्या श्रेणीसह ग्राहकाचे रिस्क प्रोफायलिंग, क्रेडिट ब्युरो स्कोर जोडून निश्चित केला जाईल.

बाह्य बँचमार्क दर आणि व्याज ररेट: त्रैमासिक ररेट सह आरबीआय रेपो दर.

कृषीव्यवसाय कर्ज अर्जाचा फॉर्म ग्राहक प्रत

अर्ज क्र.

अ.क्र.	तपशील	सुधारित - फी आणि शुल्क*
1	अर्जाची फी (कर्जाच्या अर्जावर आकारली जाते)/ विना-परतावायोग्य	₹.3 लाखांपर्यंत:शून्य फक्त कृषी सुरक्षा असलेल्या प्रकरणांसाठी: ₹.1,000 (कर्जाची नोंदणी करतवेळी प्रक्रिया फीमध्ये रक्कम समायोजित केली जाईल), कृषी + बिगर कृषी सुरक्षा असलेल्या प्रकरणांसाठी: * < ₹.50 लाख: ₹.5,000, * > ₹.50 लाख: ₹.10,000,
2	प्रक्रिया फी (कर्जाच्या प्रक्रियेवर आकारली जाते)	मंजूर कर्जाच्या रकमेच्या 2.00% पर्यंत
3	नूतनीकरण फी (मर्यादा नूतनीकरणवर आकारली जाते)	नूतनीकरण कर्जाच्या रकमेच्या 2.00% पर्यंत
4	पर्यवेक्षण/तपासणी शुल्क (6 महिन्यांनी/ वर्षातून दोनदा आकारले जातात)	• ₹.3 लाखांपर्यंत:शून्य • > ₹.3 लाख आणि <= ₹.5 लाख: ₹.500/- • > ₹.5 लाख आणि <= ₹.10 लाख: ₹.1000/- • > ₹.10 लाख आणि <= ₹.25 लाख: ₹.1250/- • > ₹.25 लाख आणि <= ₹.50 लाख: ₹.1500/- • > ₹.50 लाख: ₹.12500/-
5	कागदपत्रे शुल्क (कर्जाच्या प्रक्रियेवर आकारले जाते)	• ₹.3 लाखांपर्यंत:शून्य • > ₹.3 लाख आणि <= ₹.5 लाख: ₹.2,500 • > ₹.5 लाख आणि <= ₹.10 लाख: ₹.3,500 • > ₹.10 लाख : ₹.5,000
6	कॅश क्रेडिट/ओवरड्राफ्ट-ओवरड्राफ्ट शुल्क	जास्तीच्या वापरावर प्रति दिवस 0.0055% + जीएसटी.
7	कॅश क्रेडिट/ओवरड्राफ्ट-मर्यादांची मुदत समाप्ती/ मर्यादांचे बिगर-नूतनीकरण शुल्क	जास्तीच्या वापरावर प्रति दिवस 0.0055% + जीएसटी.
8	मुदत कर्ज अतिदेय शुल्क	ईएमआय/अतिदेय रकमेच्या 2%
9	बांधील शुल्क (फक्त सामान्य सीसी/ओडी मर्यादासाठी)	सक्रिय मर्यादेच्या 25% चा किमान त्रैमासिक सरासरी वापर. जर त्रैमासिक सरासरी वापर सक्रिय मर्यादेच्या 25% पेक्षा कमी आहे, तर वापरातील फरकाच्या 2% इतके बांधील शुल्क.
10	मुदतपूर्व समाप्ती शुल्क	कॅश क्रेडिट/ओवरड्राफ्ट साठी - जर खाते उघडल्याच्या 12 महिन्यांच्या आत कर्ज बंद केले - मंजूर मर्यादेचे 4.00% - जर खाते उघडल्याच्या 12 महिन्यांनंतर कर्ज बंद केले - शून्य मुदत कर्जासाठी - शून्य
11	कायदेशीर, पुर्नताबा आणि आनुषांगिक शुल्क	वास्तविक आकड्यांनुसार
12	बाउन्स चेक/ ईसीएस/ एस आई/ एनएसीएच शुल्क	₹.500 प्रति प्रसंग
13	ना देय प्रमाणपत्र / एनओसीची दुसरी प्रत	₹.250 प्रति प्रसंग
14	सिबिल अहवाल प्रतिसाठी शुल्क	₹.100 प्रति प्रत

या शुल्कांच्या अतिरिक्त प्रचलित दरानुसार लागू कर आणि इतर सरकारी कर, दंड इत्यादी सुद्धा आकारले जातील. वर उल्लेखित दर, फी, शुल्क इत्यादी वेळेवेळी बदल/सुधारणेच्या अधीन आहेत. नवीनतम शुल्कांसाठी, कृपया आमची वेबसाइट www.rblbank.com वर भेट द्या किंवा आरबीएल बँकेच्या प्रतिनिधीला संपर्क करा.

SMA / NPA वर्गीकरण:

कर्जदार खात्याचे SMA तसेच NPA म्हणून वर्गीकरण संबंधित दिवसाच्या दिवस-अखेर प्रक्रियेचा भाग म्हणून केले जाईल. SMA/NPA ची तारीख त्या कॅलेंडर दिवसाच्या दिवस-अखेरमध्ये खात्याची मालमता वर्गीकरण स्थिती दर्शवतील.

SMA/NPA श्रेणी	वर्गीकरणासाठी आधार - मुदत किंवा व्याज भरणा किंवा इतर दुसरी रक्कम जे पूर्णपणे किंवा अंशतः थकीत आहे.
*SMA-0	30 दिवसांपर्यंत
30 दिवसांपर्यंत	30 दिवसांपेक्षा अधिक आणि 60 दिवसांपर्यंत
*SMA-1	60 दिवसांपेक्षा अधिक आणि 90 दिवसांपर्यंत
NPA	कृषी कर्ज: - अल्प कालावधीच्या पीकांच्या प्रकरणी दोन पीक हंगाम (मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक परतफेड) - लदीर्घ कालावधी पीकाच्या प्रकरणी एक पीक हंगाम (वार्षिक परतफेड) बिगर-कृषी/ संलग्न कृषी कर्ज: 90 दिवसांपेक्षा अधिक

*सूचना: पीक हंगाम-आधारित मालमता वर्गीकरण नियमांद्वारे शासित कृषी अग्रिमांना SMA वर्गीकरणावरील सूचनामधून सूट दिली जाईल.

उदाहरण: जर कर्ज खात्याची देय दिनांक 31 मार्च 2021 आहे, या दिवसाच्या आधी संपूर्ण देयक प्राप्त झालेले नाही, तर अतिदेयची तारीख 31 मार्च 2021 असेल. जर खात्यातील थकीत रक्कम कायम राहते, 30 एप्रिल 2021 च्या दिवशी म्हणजेच थकीत रक्कम कायम राहण्याचे 30 दिवस पूर्ण केल्यानंतर या खात्यास SMA-1 म्हणून टॅग केले जाईल. त्यानुसार, त्या खात्यासाठी SMA-1 वर्गीकरणाची तारीख 30 एप्रिल 2021 असेल. त्याचप्रमाणे, जर खात्यातील थकीत रक्कम कायम राहते, तर 30 मे 2021 रोजी त्यास SMA-1 म्हणून टॅग केले जाईल आणि थकीत रक्कम पुढील कायम राहिली, तर त्यास 29 जून 2021 रोजी NPA म्हणून वर्गीकृत केले जाईल.

NPA म्हणून वर्गीकृत केलेल्या खात्यांची श्रेणीवाद: NPA म्हणून वर्गीकृत केलेल्या कर्जदार खात्यांना फक्त तेव्हाच 'मानक' मालमता म्हणून श्रेणीवाद केले जाईल जेव्हा व्याज आणि मुदतलची संपूर्ण थकबाकी कर्जदाराद्वारे भरली जाते. जर कर्जदाराने धनको संस्थेकडून एकपेक्षा अधिक कर्ज सुविधा घेतलेल्या आहेत, कर्ज खाते (खाती) फक्त तेव्हा NPA तून साधारण मालमता वर्गीत श्रेणीवाद केली जातील जेव्हा सर्व कर्ज सुविधा (सुविधा) वर देय असलेले संपूर्ण थकीत व्याज आणि मुदतलची परतफेड केली जाते. अधिक स्पष्टीकरणासाठी, तुम्ही RBI परिपत्रक क्र. RBI/2021-2022/125 DOR.STR.REC.68/21.04.048/2021-22 दिनांक 12 नोव्हेंबर 2021 आणि RBI परिपत्रक क्र. RBI / 2021 - 2022 / 158 DOR. STR. आरईसी 85/21.04.048/2021 - 22 दिनांक 15 फेब्रुवारी 2022.

कर्जदार वरील गोष्टी समजून घेतल्याची पुष्टी करतो/करते आणि घोषित करतो/करते आणि तसेच त्याच्या/तिच्या खात्याच्या वर्गीकरणासाठी वरील मार्गदर्शक तत्वे आणि या मार्गदर्शक तत्वांमध्ये वेळेवेळी आरबीआयकडून केले जाणारे कोणतेही बदल सुद्धा लागू होतील हे मान्य करतो/करते.

व्याज दर (आरओआय): स्थिर दराच्या कर्जासाठी लागू होणारा आरओआय मुदत आणि उत्पादन श्रेणीसह ग्राहकाचे रिस्क प्रोफायलिंग, क्रेडिट ब्युरो स्कोर जोडून निश्चित केला जाईल. अस्थिर दराच्या कर्जासाठी, सध्या घोषित बँकेच्या बाह्य बँचमार्क दर (डॅबीआर) वर मुदत आणि उत्पादनाच्या श्रेणीसह ग्राहकाचे रिस्क प्रोफायलिंग, क्रेडिट ब्युरो स्कोर जोडून निश्चित केला जाईल.

बाह्य बँचमार्क दर आणि व्याज ररेट: त्रैमासिक ररेट सह आरबीआय रेपो दर.

मी / आम्ही पृष्ठी देतो की अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याने मला/ आम्हाला आम्हाला खालील बाबींची कल्पना दिलेली आहे.

- लागू होणारा व्याज दर आणि व्याजाचा प्रकार (अस्थिर/स्थिर). प्रक्रिया फी जी कर्जाच्या वितरणासाठी आकारली जाईल.
- फीच्या संदर्भात लागू होणारा कर आकारला जाईल. लागू होणारे इतर शुल्क जसे चेक परत पाठवणे/बांडस शुल्क, पीडीसी स्वॅपिंग शुल्क, मुदतपूर्व समाप्ती शुल्क इत्यादी संलग्न तक्त्यात दिल्यानुसार आहेत.
- परतफेडीच्या संदर्भातलं तपशील आणार रक्कम मंजरी पत्राद्वारे स्वतंत्रपणे कळवले जातील.

की:

- अपूर्ण / सदेध अर्जावर आरबीएल बँकेत प्रक्रिया केली जाणार नाही. त्यामुळे किंवा अन्यथा होणाऱ्या विलंबाला आरबीएल बँक कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
- परतफेड / व्याज व्यवस्थापन मंजुरी पत्रात/स्वागत पत्रात नमूद केलेल्या तारखेला देय असेल.
- मुदतपूर्व कर्ज समाप्तीचे शुल्क कर्ज करारानुसार आहेत. मुदतपूर्व समाप्ती शुल्क कर्जाच्या शिल्लक मुददलीच्या आधारे आकारले/मोजले जाते (हे आंशिक मुदतपूर्व परतफेडीला नियंत्रित करणाऱ्या कलमाच्या अधीन आहे.).
- पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक सर्व कागदपत्रे मिळाल्याच्या तारखेपासून साधारण 30 कामकाजी दिवसात आरबीएल बँक मला/आम्हाला कर्जासंबंधी घेतलेल्या निर्णयाबाबत कळवेल.
- मंजूर केलेल्या कर्जाच्या अटी कर्जाच्या अर्जात दर्शविल्याप्रमाणे नमूद उत्पादनासाठी लागू आहेत आणि फक्त 60 दिवसांच्या कालावधीसाठी वैध आहेत. जेथे कर्जा करणार्या कर्जकर्त्याची पूर्तता करण्यास विलंब होतो. वास्तविक कर्ज मिळण्याच्या वेळी लागू होणाऱ्या कर्जाच्या अटींमध्ये सुधारणा करण्याच्या अधिकार बँकेकडे राखील आहे.

मी/आम्ही याची सदधा पष्टी करतो/करते कि:

- a) अधिकाऱ्याने कर्जाची रक्कम/मंजुरीच्या प्रक्रियेच्या संदर्भात मला/आम्हाला कोणतेही आश्वासन दिलेले नाही (किंवा) कोणत्याही मार्गच्युती/माफीचे वचन दिलेले नाही.
- b) या अधिकाऱ्याने अर्जाच्या पुढच्या बाजूला नमूद केलेल्या कागदपत्रांच्या स्व-साक्षात्कृत प्रती ताब्यात घेतल्या आहेत आणि त्या मी/आम्ही सादर केलेल्या मूळ कागदपत्रांशी जुळत आहेत याची खातरजमा करून घेतली आहे.
- c) आम्ही उल्लेखित अधिकाऱ्या (किंवा) बँकेचे इतर कोणत्याही कर्मचारी (किंवा) इतर कोणत्याही तृतीय पक्षाला या कर्जाच्या अर्जासोबत किंवा संदर्भात रोख, बेअर चेक किंवा वस्तू स्वरूपात पैसे दिलेले नाही/पैशांचा भ्रष्टाचार केलेला नाही.

☐ The details of loan terms / conditions inclusive of all charges have been read by me / us in full read out to me / us (in vernacular) and understood by me / us.

- [illegible]

बँक अधिकारी/डीएसई/
डीएसएचे नाव:

बँक अधिकारी/डीएसई/
डीएसएची सही

अर्जाची तारीख

अर्जदाराचे नाव:

अर्जदाराची सही

D	D	M	M	Y	E	A	R
---	---	---	---	---	---	---	---

सह-अर्जदार 1 ची सही

सह-अर्जदार 2 ची सही

सह-अर्जदार 3 ची सही

सह-अर्जदार 4 ची सही

सह-अर्जदार 5 ची सही

मी / आम्ही पृष्ठी देतो की अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याने मला/ आम्हाला आम्हाला खालील बाबींची कल्पना दिलेली आहे.

- लागू होणारा व्याज दर आणि व्याजाचा प्रकार (अस्थिर/स्थिर), प्रक्रिया फी जी कर्जाच्या वितरणासाठी आकारली जाईल.
- फीच्या संदर्भात लागू होणारा क्रम आणिलेला जाईल. लागू होणारे इतर शुल्क जसे चेक परत पाठवणे/बाउंस शुल्क, पीडीसी स्वॅपिंग शुल्क, मुदतपूर्व समाप्ती शुल्क इत्यादी संलग्न तक्त्यात दिल्यानुसार आहेत.
- परतफेडीच्या संदर्भातून तपशील आणिलेला रक्कम मंजुरी पत्राद्वारे स्वतंत्रपणे कळवले जातील.

की:

- अपूर्ण / सद्यो अर्जावर आरबीएल बँकेत प्रक्रिया केली जाणार नाही. त्यामुळे किंवा अन्यथा होणाऱ्या विलंबाला आरबीएल बँक कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
- परतफेड / व्याज व्यवस्थापन मंजूरी पत्रात/स्वागत पत्रात नमूद केलेल्या तारखेला देव असेल.
- मुदतपूर्व कर्ज करारानुसार आहत. मुदतपूर्व संपल्याच्या शिल्लक मुदतदलीच्या आधारे आकारले/मोजले जाते (हे आंशिक मुदतपूर्व परतफेडीला नियंत्रित करणाऱ्या कलमाच्या अधीन आहे).
- पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक सर्व कागदपत्रे मिळाल्याच्या तारखेपासून शुल्क राण 30 कामकाजी दिवसात आरबीएल बँक मला/आम्हाला कर्जासंबंधी घेतलेल्या निर्णयाबाबत कळवेल.
- मंजूर केलेल्या कर्जाच्या अटी कर्जाच्या अर्जात दर्शविल्याप्रमाणे नमूद उत्तरादनासाठी लागू आहेत आणि फक्त 60 दिवसांच्या कालावधीसाठी वैध आहेत. जेथे काही कारणांमुळे कर्जाची पूर्तता करण्यास विलंब होतो. वास्तविक कर्ज मिळण्याच्या वेळी लागू होणाऱ्या कर्जाच्या अटीमध्ये शुल्क राण करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव राह्यास.

मी/आम्ही याची सुद्धा पृष्टी करतो/करते कि:

- a) अधिकाऱ्याने कर्जाची रक्कम/मंजुरीच्या प्रक्रियेच्या संदर्भात मला/आम्हाला कोणतेही आश्वासन दिलेले नाही (किंवा) कोणत्याही मार्गच्युती/माफीचे वचन दिलेले नाही.
- b) या अधिकाऱ्याने अर्जाच्या पुढच्या बाजूला नमूद केलेल्या कागदपत्रांच्या स्व-साक्षात्कृत प्रती ताब्यात घेतल्या आहेत आणि त्या मी/आम्ही सादर केलेल्या मूळ कागदपत्रांशी जुळत आहेत याची खातरजमा करून घेतली आहे.
- c) आम्ही उल्लेखित अधिकारी (किंवा) बँकेचे इतर कोणत्याही कर्मचारी (किंवा) इतर कोणत्याही तृतीय पक्षाला या कर्जाच्या अर्जासोबत किंवा संदर्भात रोख, बेअरर चेक किंवा वस्तू स्वरूपात पैसे दिलेले नाही/पैशांचा भरणे केलेला नाही.

☐ The details of loan terms / conditions inclusive of all charges have been read by me / us in full read out to me / us (in vernacular) and understood by me / us.

- [illegible]

बँक अधिकारी/डीएसई/
डीएसएचे नाव:

**बँक अधिकारी/डीएसई/
डीएसएची सही**

अर्जाची तारीख

अर्जदाराचे नाव:

अर्जदाराची सही

D	D	M	M	Y	E	A	D
---	---	---	---	---	---	---	---

सह-अर्जदार 1 ची सही

सह-अर्जदार 2 ची सही

सह-अर्जदार 3 ची सही

सह-अर्जदार 4 ची सही

सह-अर्जदार 5 ची सही

कुठल्याही प्रश्नांसाठी/ स्पष्टीकरणासाठी कृपया संपर्क साधा:



आम्हाला यावर कॉल करा: +91 22 62327777



यावर ईमेल करा: customercare@rblbank.com

वेबसाइट: www.rblbank.com